

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु.) ता.हवेली
जिल्हा पुणे या संस्थेस सन २०२५-२०२६ या आर्थिक
वर्षाकरीता संशोधनासाठी सहाय्यक अनुदान मंजूर
करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक: ससाका-०६२५/प्र.क्र. ८९/२५स
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०० ०३२
दिनांक: २३/०७/२०२५

वाचा -

- १) शासन निर्णय सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र.ससाका१००९/प्र.क्र.१३७१/प्र.क्र.१२/
२५-स दि.१७/०६/२००९
- २) शासन निर्णय,सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,क्र ससाका१००९/प्र.क्र.१२६/ २५-स,
दि. १८/०८/२००९
- ३) शासन निर्णय,सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. ससाका-०६२५ / प्र.क्र.९० /२५-स
दि.२६/०६/२०२५
- ४) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक पूरक-२०२५ / प्र.क्र. ५२/ अर्थ-३, दि.२९/०५/२०२५
- ५) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा.क्र. अर्थ-६/पूरक मागणी प्रस्ताव/व्हीएसआय/
९०९/ २०२५, दि.०४/०६/२०२५

प्रस्तावना :

सन-२००९-२०१० पासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु) ता. हवेली, जिल्हा पुणे या संस्थेस दरवर्षी साखर संशोधन सहाय्याची तरतूद म्हणून रु.५०० लाख निधी तसेच गाळप ५०० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त झाल्यास त्यावरील तरतूद म्हणून प्रति टन १/- रुपये वाढ करण्याचा निर्णय दि.१७/०६/२००९ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एकूण ८५५ लाख मेट्रीक टन इतके ऊसाचे गाळप झालेले असून सदर शासन निर्णयातील तरतूदीनुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु) ता. हवेली, जिल्हा पुणे या संस्थेस एकूण रु.८.५५ कोटी इतकी रक्कम देय होती. त्यापैकी वार्षिक तरतूद रु.५.०० कोटी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये वितरित करण्यात आले असून उर्वरित रु.३.५५ कोटी एवढा निधी वितरीत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये राज्यात एकूण ८५५ लाख मेट्रीक टन इतके ऊसाचे गाळप झालेले आहे. दि.१७/०६/२००९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार वार्षिक तरतूद रु. ५०० लाख तसेच ५०० लाख मेट्रिक टना पेक्षा जास्त गाळप झाल्यास त्यावरील गाळपावर प्रति टन १/- रुपये प्रमाणे अतिरिक्त रक्कम देय आहे. म्हणजेच ८५५ लाख मेट्रीक टन गाळपासाठी रु.८.५५ कोटी इतकी रक्कम देय असून त्यापैकी नियमित वार्षिक तरतूद रु. ५.०० कोटी निधी वितरणास दि.२६/०६/२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. आता सन-२०२५ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध रु.३.५५ कोटी (रु.तीन कोटी पंचावन्न लक्ष फक्त) इतक्या अतिरिक्त रक्कमेस "मागणी क्रमांक-व्ही-२ मुख्यलेखाशीर्ष - २४२५ - सहकार,- १०८ इतर सहकारी संस्थांना सहायक-(०३) सहकारी साखर कारखाने (०३) (०६) साखर संशोधनासाठी सहाय्यक अनुदान (२४२५ १०४५) -३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)" या लेखाशीर्षांतर्गत मंजूरी देण्यात येत आहे.

२. प्रस्तुत प्रकरणी लेखाधिकारी, साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे यांना "आहरण व संवितरण अधिकारी" व संचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय, साखर संकुल, पुणे यांना "नियंत्रण अधिकारी" म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यानुसार लेखाधिकारी, साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., ता. हवेली, जिल्हा - पुणे (VASANTDADA SUGAR INSTITUTE, MANJARI (BK.)

TALUKA - HAVELI, DISTRICT-PUNE) या संस्थेस अनुदान म्हणून मंजूर केलेली रक्कम रु.३.५५ कोटी (रु.तीन कोटी पंचावन्न लक्ष फक्त) जिल्हा कोषागार कार्यालय, पुणे यांचे कार्यालयामार्फत त्या संस्थेला वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच सदर रक्कम "मागणी क्रमांक-व्ही-२ मुख्यलेखाशीर्ष - २४२५ - सहकार,- १०८ इतर सहकारी संस्थांना सहाय्य-(०३) सहकारी साखर कारखाने (०३) (०६) साखर संशोधनासाठी सहाय्यक अनुदान (२४२५ १०४५) -३१, सहाय्यक अनुदान (वेतनेतर)" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा.

३. सदर निधीचा वापर करताना शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्र. ससाका- १००९/प्र.क्र. १२६/२५ स, दि.१८ ऑगस्ट, २००९ अन्वये विहित करण्यात आलेल्या नियम व अटीचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच सदर रकमेचे उपयोगिता प्रमाणपत्र संस्थेने सदर अनुदानाचा संपूर्ण विनियोग केल्यानंतर सनदी लेखा परिक्षकाकडून प्रमाणित करून हे वित्तीय वर्ष संपल्यानंतर परंतु, पुढील वितरणापूर्वी सादर करावे.

४. वित्त विभागाच्या अनौसं ३६२/२०२५/व्यय-२, दि.१३/०६/२०२५ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०७२३१६५५०१४१०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अंकुश पां. शिंगाडे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे (३ प्रती)
- २) प्रधान महालेखापरिक्षक, लेखापरिक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
- ५) महालेखापाल -१, (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) महालेखापाल -२, (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ७) संचालक (प्रशासन), साखर आयुक्तालय, साखर संकुल, पुणे.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
- ९) लेखाधिकारी, साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे (३प्रती)
- १०) सर्व प्रादेशिक सहसंचालक (साखर)
- ११) वित्त विभाग (व्यय-२), कराधान-३ व अर्थसंकल्प-१२, (अर्थोपाय शाखा)
- १२) महासंचालक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जिल्हा - पुणे.
- १३) अवर सचिव (१७-स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग.
- १४) सहसंचालक, लेखा व कोषागारे, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालय, मुंबई.
- १५) कक्ष अधिकारी, १६-स तथा वेब को-ऑर्डिनेटर, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवड नस्ती (२५-स).